

July 12, 2021

To,
Department of Corporate Services
BSE Limited
Floor 25, Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai – 400 001

To,
Corporate Relation Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor,
Plot No. C/1, G- Block,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai- 400 051

Scrip Code: 523648

Stock Code: PLASTIBLEN

Sub: Newspaper Advertisement of 30th Annual General Meeting

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 we are enclosing herewith copies of newspaper advertisement published in Free Press journal (English) and Navshakti (Marathi) in connection with 30th Annual General Meeting of the Company to be held on Monday, 26th July, 2021 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

Request you to kindly take the same on record.

Yours truly,
For Plastiblends India Ltd.



Himanshu Mhatre
Company Secretary

Encl : As above

Merging Ideas 

यूनियन बैंक **Union Bank of India**
Link Road Marve Branch, Malad West, Shop No. 1, 2, 3, 4 Agarwal Infinity Height CHSL, Oriem, Marve Road, Malad West, Mumbai, Maharashtra Pin Code - 400064. Telephone No: 022-2851612 E-mail: linkroadmarve@unionbankofindia.com

NOTICE UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002

NOTICE TO BORROWER

A Notice is hereby given that the following Borrower/s and Guarantors have defaulted in the repayment of principal and interest of the Loans facility obtained by them from the Bank and the loans have classified as Non Performing Assets (NPA). The Loans were issued to them under section 13(2) of Securitization and Re-Construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 on their last known addresses but they have been returned unsecured and as such they are hereby informed by way of this public notice.

S. N.	Name & Address of Borrower	Details of Mortgaged Property	Date of Notice	Date of NPA	Outstanding Balance
1.	Borrower:- Kalicharan Bajjuprasad Gupta, Address:- Room- 2, Ganesh Krupa Chawl Patel, Compound Dahanukar Wadi, Mumbai Suburban-400067, Maharashtra. Branch:- Link Road Marve Branch, Mumbai.	Bajaj Auto Three Wheeler Registration No- MH 47 AJ 8802 Chassis No- MD2A27AY1LW06449 Engine No-AZYWLK92375	11.06.2021	31.05.2021	₹ 1,62,211.41 as on 31.05.2021 + Interest/charges thereon.
2.	Borrower:- Yash Tours And Travels, Prop. Mr. Govind Sadashiv Karmakar, Address:- BLDG No- 38 A 403 RMMS Colony Gokuldharm Salun, Link Road, Goregaon, East- 400063, Maharashtra. Branch:- Link Road Marve Branch, Mumbai.	Chevrolet Enjoy Registration No- MH 47 N 5230 Chassis No- MA6HBEGAFH007972 Engine No-10FY6Z161950353	11.06.2021	31.05.2021	₹ 1,52,437.32 as on 31.05.2021 + Interest/charges thereon.

These steps are taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make a payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice failing which further steps will be taken by authorised officer, **Union Bank of India, Link Road Marve Branch, Mumbai** after expiry of 60 days from the date of this notice, under sub-section (4) of Section 13 of Securitization and Re-Construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The borrowers attention is invited to provision sub-section 8 of section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.

Place: Mumbai, Date: 11.06.2021 Authorised Officer, Union Bank of India

DEWAN HOUSING FINANCE CORPORATION LIMITED (DHFL)
National Office - HDIL Tower, 6th Floor, Anant Kanekar Marg, Bandra East, Mumbai - 400 051. Branch Office - Mumbai Branch

POSSESSION NOTICE (For Immovable property)

Under Section 13 (4) of SARFAESI Act and under Rule-8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Whereas

The undersigned is an Authorised Officer of **Dewan Housing Finance Corporation Limited (DHFL)** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rules 3, 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 20/08/2020 under Section 13(2) of the said Act, calling upon the following:

Name, Addresses of the Borrowers, Guarantors and Mortgages and description of Secured Assets of loan Code No. 00035036
1. Merino Shelters Private Limited 101, MAN House, S.V. Road, Vile Parle (W), Mumbai -400 056. (Borrower/Mortgagor)
2. Mr. Nikhil R. Mansukhani Residing at Adhyaya, 1 st Floor, Plot No. 43, Jai Hind Co-op Soc. 10 th Road, JVPD Scheme, Vile Parle (W), Mumbai -400056. (Guarantor)
3. Mr. Rameshchandra Mansukhani Residing at Adhyaya, 1 st Floor, Plot No. 43, Jai Hind Co-op Soc. 10 th Road, JVPD Scheme, Vile Parle (W), Mumbai -400056. (Guarantor)
4. Mrs. Renu Purushottam Jalan 101, MAN House, S.V. Road, Vile Parle (W), Mumbai -400 056. (Current Director)
5. Mr. Pramodkumar Awadh Behrai Tandon 101, MAN House, S.V. Road, Vile Parle (W), Mumbai -400 056. (Current Director)
6. Nirshu Naryan Singh 101, MAN House, S.V. Road, Vile Parle (W), Mumbai -400 056. (Current Director)

(Rupees Loan Account Code No. 00035036 of Mumbai Branch to repay the amount outstanding, as mentioned in the notice, of Rs. 263,58,32,629/- (Rupees Two Hundred and Sixty Three Crores Fifty Eight Lakhs Thirty Two Thousand Six Hundred and Twenty Nine Only) outstanding and payable as on 20/08/2020, with further interest, non-compliance charges, incidental expenses, costs and any other charges etc. from 21/08/2020 till the date of repayment of liability in full, within 60 days from the date of receipt of the abovementioned demand notice.

The Borrower, Guarantors and Mortgages have failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers, Guarantor, Mortgages and public in general that the undersigned has taken **Possession of the property** described herein below on 30/06/2021 in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with Rule 8 and 9 of the said rules.

The Borrower/Guarantors/Mortgages in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property described herein below and any dealings with the said property will be subject to the charge of DHFL, for an amount of Rs. 263,58,32,629/- (Rupees Two Hundred and Sixty Three Crores Fifty Eight Lakhs Thirty Two Thousand Six Hundred and Twenty Nine Only) outstanding and payable as on 20/08/2020, with further interest, non-compliance charges, incidental expenses, costs and any other charges etc. from 21/08/2020 till the date of repayment of liability in full of the Loan Account Code No. 00035036 of Mumbai Branch.

The Borrower's attention is invited to the provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured asset.

DESCRIPTION OF PROPERTY

Exclusive charge by way of Registered Mortgage of all those pieces and parcels of leasehold lands bearing Plot No.D-223/A measuring 4,100 sq. mtrs., D-223/C measuring 7,515.60 sq. mtrs. and D-223/D measuring 11,473.40 sq. mtrs., totally measuring 23,089 sq. mtrs. all situated in the Trans Thane Creek Industrial Area, Village: Shiravane, Taluka and District: Thane, within the limits of the Navi Mumbai Municipal Corporation comprising of

1. T.E.S. Building to be known as "Man Intellipark-IT"
2. I.T.E.S. Building to be known as "Man Business Spaces"
3. Residential Building to be known as "Man Residences Land II"

Together with easement, appurtenances, ingress, egress, pathways, accesses, things attached thereon, other ancillary and incidental rights thereon and entire present and future constructions, buildings and units thereon as mentioned in Annexure of Possession Notice dated 30/06/2021 issued to the above said Borrower, Mortgagor and Guarantors.

(Please Note that the units constructed in "Man Intellipark-IT Building), Man Business Spaces (ITES Building) & Man Residences-I and Man Residences-II" for which DHFL has issued NOCs for sale/lease, may be excluded from the list mentioned hereinabove, on production of copies of the NOCs of DHFL along with proofs in respect of payment made to DHFL and compliances of all other terms and conditions stipulated therein.)

Please Note that under sub-section (13) of Section 13 of the SARFAESI Act the Borrowers, Guarantors and Mortgages are barred from transferring and/or dealing with any of the Secured Asset(s) described above by way of sale, lease or otherwise, without obtaining prior written consent of DHFL and non-compliance of the said provisions of the SARFAESI Act is an offence punishable under Section 29 of the SARFAESI Act.

As per Rule 3 (5) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 we hereby draw your attention to the provisions of Section 13 (8) of the SARFAESI Act under which the Borrower has right to redeem the "Secured Assets" by tendering the amount of dues of the secured creditor at any time before the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

This notice is issued without prejudice to DHFL's rights and remedies available to it under all other Acts and the same shall not be construed as waiver of any of them. DHFL also reserves its right to raise further demands for the sums found due and payable by the Borrowers, Guarantors and Mortgages to DHFL.

All correspondence pertaining to this notice must be addressed to The Authorised Officer, Project Finance Division, HDIL Tower, 6th Floor, Anant Kanekar Marg, Station Road, Bandra (East) Mumbai 400051.

Place : Mumbai Date : 06/07/2021

Dewan Housing Finance Corporation Ltd. Sd/- Authorised Officer

GREATER BANK
Stressed Accounts Department : GBCB House, 89, 1st Floor, Bhuleswar, Mumbai - 400 002. Tel: 91-22-61285700 / 61285713 / 61285729 | Fax 91-22-61285714 | www.greaterbank.com

Ref No. GBCB/REC/SAD/RG/7796 /2021 Date : 10.06.2021

1. Mr. Dinesh Bhiknarao Deore (Principal Borrower)
2. Ms. Vaishali Dinesh Deore (Co Borrower)
Flat No 202, 2nd Floor, Om Shradha CHS, K. T. Vilege, Diwanman, Vasai Road (West) 401202

3. Mr. Satyendrakumar Bansh Singh (Guarantor)
B/103, Satyee Krishna Complex CHS, Barampur Road, Near Bishop House, Vasai Road (West) 401202

Sub - Your Mortgage Loan with Greater Bombay Co-Op Bank Ltd. Vasai Branch. A/C No. 30208059659

Notice for Enforcement of Security Interest under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) (hereinafter called "the said Act")

1. The Bank has extended to you, the Mortgage Loan facility, the said financial assistance granted by the Bank were duly secured by immovable security under various security Agreement(s) executed by you, in favour of the Bank, as the first charge, by way of Mortgage Loan for this debts as indicated below:

Facility	Amount (Rs.)	Particulars of the security/ property charged to the Bank
Mortgage Loan	15,00,000.00	Mortgage of Flat no 202, 2nd Floor, Om Shradha CHS, K. T. Vilege, Diwanman, Vasai Road (West) 401202, owned by MR. Dinesh B Deore adm gort 502 sq. ft. Builtup area & Valued at 33.63 Lakh as per valuation report dated 20th March 2018 by Space Valuer Services LLP
Total	15,00,000.00	15,00,000.00

We are thus a secured creditor under the Agreement(s)/ Documents(s) executed by you in our Bank's favour.

It is observed that the operations and the conduct of the above mentioned credit facility / financial assistance have become irregular and in view of this, your account in respect of the above mentioned secured debt is classified by the bank as "Non Performing Assets" in accordance with the directions or under guidelines relation to asset classifications issued by the Reserve Bank of India.

2. As on 10.06.2021 your liabilities to the Bank under the above said Mortgage Loan facility / financial assistance is Rs. 15,18,162.00 and interest there on @ 15.00% p.a. and other charges still pending from you.

Particulars	Account Number	Principal	Interest	Total Outstanding
Mortgage Loan	30208059659	13,73,523.00	1,44,639.00	15,18,162.00
Total		13,73,523.00	1,44,639.00	15,18,162.00

3. Bank, therefore, hereby calls upon you by issuing this Notice under Section 13(2) of the said Act, notwithstanding any injunction order from any Court of law as provided under Section 34 of the said Act, to discharge, in full, your liabilities to the Bank, stated hereinabove, together with further interest thereon till the actual date of payment by you, within SIXTY DAYS from the date of the Notice, failing which, Bank, as a secured creditor, shall exercise all or any of the rights confirmed on it under sub-Section 4 of Section 13 of the said Act and under other applicable provisions of the said Act.

4. You are also put on Notice that, in terms of sub-Section 13 of Section 13 of the said Act, you shall not transfer by way of lease or assignment or sale or otherwise, the above-mentioned secured assets charged to the Bank, without obtaining the written consent from the Bank.

5. It is needless to state here that, as per the provisions of Section 37 of the said Act, this Notice is issued without prejudice to the Bank's right to initiate / pursue such or other action or legal proceedings as deemed necessary under any other applicable provisions of law.

For The Greater Bombay Co-operative Bank Sd/- Authorised Officer

SHOPPERS STOP
Shoppers Stop Limited

Registered Office: Umang Tower, 5th Floor, Mindspace, Off. Link Road, Malad (West), Mumbai - 400 064. Tel: 022-4249 7000 E-mail: investor@shoppersstop.com Website: www.shoppersstop.com CIN: L51900MH1997PLC108798

NOTICE OF THE 24th ANNUAL GENERAL MEETING OF SHOPPERS STOP LIMITED & BOOK CLOSURE

Members are requested to note that 24th Annual General Meeting ("24th AGM" or "the AGM") of Shoppers Stop Limited ("the Company") will be held on **Thursday, July 29, 2021 at 4.00 p.m. IST** through video conferencing ("VC") to transact the businesses set out in the Notice convening 24th AGM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules made thereunder, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), read with the general circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021 and applicable SEBI circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 (collectively "Applicable Circulars").

In terms of the Applicable Circulars, electronic copies of the Notice convening 24th AGM, procedure and instructions for e-voting (before and at 24th AGM) and participating in 24th AGM and the Annual Report 2020-21 will be sent in electronic form only to those Members whose e-mail IDs are registered with the Company / Depository (ies).

For registration / updation of e-mail addresses, the Members can follow the guidance, as under:

Those Members who have not yet registered their email addresses:	Demat holding: By contacting their Depository Participant. Physical holding: By sending a request at einward.ris@kfintech.com along with signed scanned copy of the request letter providing the e-mail address, mobile no. and self-attested PAN copy.
Facility for temporary registration of e-mail addresses:	By clicking the link https://ris.kfintech.com/clientservices/mobileereg/mobileemailreg.aspx for the limited purpose of receiving the Annual Report 2020-21 along with the Notice of 24 th AGM electronically along with the User ID and password for e-voting.
Those Members who have registered their e-mail address, mobile nos., postal address and bank account details:	Please validate / update your registered details by contacting the Depository Participant in case of shares held in electronic form or by contacting KFin Technologies Private Limited ("KFinTech"), the Registrar & Share Transfer Agent at Selenium Tower B, Plot nos. 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032, in case the shares held in physical form.

In case of any queries, Members may write to einward.ris@kfintech.com

The Annual Report 2020-21 along with the Notice of 24th AGM will be made available on the Company's corporate website at <https://corporate.shoppersstop.com>, on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, respectively and on the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>.

The Members are requested to refer to the AGM Notice, for instructions for attending the AGM through VC/OAVM.

In accordance with the applicable provisions, the Members will be provided with a facility of Remote e-voting to exercise their right to vote on resolutions proposed in the notice convening 24th AGM. The Remote e-voting facility will commence on Monday, July 26, 2021 from 9:00 a.m. IST and will end on Wednesday, July 28, 2021 at 5:00 p.m. IST. The Remote e-voting module shall be disabled by KFinTech thereafter. The Members are requested to refer the AGM notice for instructions to attend the AGM via VC and voting thereat.

The Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, July 22, 2021 shall be entitled to vote through Remote e-Voting and participate at the AGM.

Any person who becomes a Member of the Company after despatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the 'User ID' and 'Password' by sending a request at evoting@kfintech.com. The detailed procedure for obtaining the 'User ID' and 'Password' is also provided in the Notice of the AGM which is available on Company's website and KFin's website mentioned above. If the Member is already registered with KFin for e-voting, he can use his existing User ID and Password for casting the vote through remote e-voting. The credentials for remote e-voting are to be used by the Member for attending the AGM through VC / OAVM.

For Shoppers Stop Limited Sd/- Vijay Kumar Gupta Head Legal, Compliance Officer & Company Secretary

Mumbai July 06, 2021

Panchpakhandi Thane Branch: Saita Mauli Building, Opp. Open House Hotel, Thane (West) 400 602. Head Office: Lokmangal, 1501, Shivajinagar Pune-5. Tel. No.- 022-25399742 / 25362196 Email: bom76@mahabank.co.in

POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the Authorised Officer of the **Bank Of Maharashtra** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of the powers conferred under Sub-Section (12) of Section 13 read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002, issued a Demand Notice dated 7th April 2021 calling upon the Borrowers **Mr. Prasad Prabhakar Gadkari & Mrs. Vaishali Prasad Gadkar** to repay the total amount mentioned in the Demand Notice i.e. in respect of Housing Loan (a/c No 60261410274) Rs.1,13,11,562/- plus unapplied interest @ 7.40% p.a. w.e.f. 01.04.2021 plus expenses, other charges incurred till date of realization within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in the exercise of the powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 1st Day of July of the year 2021.

The Borrowers in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra for an amount of Rs.1,13,11,562/- plus unapplied interest @ 7.40% p.a. w.e.f. 01.04.2021 plus expenses, other charges incurred till date of realization The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY

Flat No -1003, Tenth Floor, Building No-B, Lokmanya Chs Ltd, Veer Savarkar Road, OPP Gajanan Maharaj Mandir, Naupada, Thane (w) standing on plot of land bearing Tika No 12, C.T.S No 111/A, Situated at Village Panchpakhandi, Thane (w).

Place: Panchpakhandi, Thane Date: 06.07.2021

Chief Manager & Authorized Officer, Bank of Maharashtra.

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

No. Dy.Ch.E./M&E/2166/WS dated 05.07.2021

E-TENDER NOTICE

The Municipal Commissioner of Greater Mumbai invites **online e-Tenders** for the following works on "Percentage Rate Basis" from the eligible bidders. The Bid Start Date & time and Bid End Date & time is specified in the detailed tender notice on MCGM's website under "Tenders" section.

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI e-Tender Notice

Department :	Ch.Engg.(M&E)
Section :	Dy.Ch.Engg.(M&E)W.S.
e-tender No. :	1) 7100216319 2) 7100216320 3) 7100216321
Subject :	1. Triennial Operation & Maintenance of Air Pollution Control Equipments at Versova Cemetery, Andheri (West) in K/W Ward. 2. Triennial Operation & Maintenance of Air Pollution Control Equipments at Oshiwara Cemetery, Andheri(West) in K/W Ward. 3. Triennial Operation & Maintenance of Air Pollution Control Equipments at Underai Cemetery, Malad (West) in P/N Ward.
Bid Start :	Date - 05.07.2021 Time - 11.00 am
Bid End :	Date - 07.07.2021 Time - 16.00 pm
Portal :	http://portal.mcg.gov.in
Contact Person :	E.E. (M&E) W.S.-II
a) Name :	Shri Sandeep Tokekar
b) Contact No. (Office) :	022-29677586
c) Telephone No. :	322-29677905
d) e-mail Address :	eews02me@mcgm.gov.in

The intending tenderers shall visit the Municipal website at <http://portal.mcg.gov.in> for further details of the tender.

The tender documents will not be issued or received by post/courier.

Sd/- Ex.Engr.(M&E)W.S.(/ic)

Let's together and make Mumbai Malaria free

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that my clients Mrs. Jayashree Ramchandra Kulkarni is intending to sell her shares, right, title & interest in Flat no. A/02, Gr. Floor, Adarsh Apartment (now known as Adarsh Mutual CHSL), V. K. Krishnamon Marg, Chakala, Andheri (east), Mumbai-400 099 more particularly mentioned in the schedule written hereinafter.

The flat was originally purchased from Prahladsingh H. Chandok via an agreement dated 19.06.1992 by Mrs. Rukmani Awadhut Kulkarni & Ramchandra Awadhut Kulkarni. After the said demise of both on 26.05.2007 & 03.03.2021 respectively Mrs. Jayashree Ramchandra Kulkarni (ie. wife of Ramchandra A. Kulkarni & daughter in law of Rukmani A. Kulkarni) has become the owner of the flat and society has transfer all shares and ownership rights on her name. The original agreement executed in the year 1975 between M/s. Adarsh Builders and Prahladsingh H. Chandok is also lost/misplaced.

Save and except whatever mentioned hereinbefore, any person/s having and/or claiming to have any right, title or interest in the said Flat by way of sale, transfer, exchange, gift, mortgage, lease, tenancy, possession, inheritance, encumbrances, charge, trust or any other manner of whatsoever nature shall intimate the undersigned in writing within 14 days from the date of this notice together with the supporting documents, failing which it will be presumed that no person/s has/have any such claim/s, or if any same have been waived and I shall proceed to issue title certificate of the said Flat to my client.

SCHEDULE OF THE PROPERTY

Flat No. A-02, situated at Ground Floor, Adarsh Apartment (now known as Adarsh Mutual CHSL), V. K. Krishnamon Marg, Chakala, Andheri (east), Mumbai-400 099

Mumbai, dated 06th July, 2021

Sd/- Adv. Mahendra Kadam C/03, Bhakti Palace, Link Road, Dahisar (west), Mumbai-400 068

चुक दुरुस्ती

दिनांक २५.०२.२०२१ The Free Press Journal मध्ये पान नं. २० वर अं. संतोष एल. पाटील यांचे मार्फत श्री. बाळकृष्ण सिना शेठ्टी यांचे हातगड, ता. सुरगणा, जि. नाशिक येथील एफएल-२ अनुज्ञाप्री क्र. ८५/२०१९-२० बाबत जाहीर इशारा नोटीस प्रसिद्ध झालेला आहे. सदर नोटीशीत नजरचुकीने नोटीस दिनांक २३.०८.२०१९ असा प्रसिद्ध झालेला असून सर्व संबंधितांनी त्यावेळी दिनांक २५.०२.२०२१ असे वाचावे व समजावे. कळावे ही चुक दुरुस्ती. आमचा मार्फत प्रसिद्ध सही / संतोष एल. पाटील वकील उच्च न्यायालय (मुंबई) ६६, राजगिरि चेंबर, ७ वा मजला, १२/१४, शहीद भगतसिंग रोड, ऑल्ट कस्टम हाऊससमोर, फोर्ट, मुंबई-४०० ०२३

PUBLIC NOTICE

We are investigating title of **Shri Dilip Bhalal Vora and Smt. Naina Dilip Vora (alias Smt. Nayana Dilip Vora)** member of **Walkeshwar Triveni Co-operative Housing Society Limited** in respect of Flat No. 12 on the 6th floor, F-Wing, Triveni Building, 66-Walkeshwar Road, Mumbai-400 006 and hold 105 shares of Rs. 50/-each bearing distinctive Nos. 3971 to 3975 and 7647 to 7746 (all inclusive) as comprised in Share Certificate No. 107 and 159 respectively, who have agreed to sell the above referred Premises and related shares to our client, further they have informed that they have lost/misplaced agreement for purchase of said Flat i.e. Agreement between M/s. Shilpkala Construction Company (the "Builders") and Shri Bhalal Chunilal Vora and Smt. Amritben Bhalal Vora (the "Purchasers")

Any person possessing above referred document or claiming any right therein by way of inheritance, share, sale, mortgage, lease, license, gift, possession or otherwise is hereby required to inform to the undersigned having office at 301-A, Aman Chambers, Opera House, Mumbai-400 004 within 15 (fifteen) days from the publication of this notice with proof thereof/failing which the sale will be completed and claims if any will be considered as waived.

For, Dinesh Gandhi & Associates Chartered accountants Sd/- (N.C. Gandhi) Partner

Place: Mumbai Date: 06/07/2021

PUBLIC NOTICE: LOST POA

Branch Office: ICICI Bank Limited, Service Centre Autumn Estate, Near Chandivali Studio [Opposite Mahada Colony, Chandivali, Andheri (East)]

I, Raj Sharma S/o Shri Ratan Sharma employee number 166866 currently posted at Mumbai, Maharashtra in the capacity of Legal Manager is hereby giving undertaking that

1. I have Lost the Power of Attorney in my name.
 - a. POA dated Feb 2013 - Issued by CLG, ICICI Bank
 - b. POA dated Aug 2016 - Issued by ICICI Home Finance Co
2. I do not possess any Power of Attorney which authorize me to represent ICICI Bank Ltd.

Date: July 06, 2021
Place: Mumbai

Authorized Officer
ICICI Bank Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the members of the public at large that our client **JASMINE FIDAHUSAIN RAY nee BERAWALLA** is selling the said Flat more particularly described in the Schedule hereinbelow.

All persons having and/or claiming any right, title, interest, claim, demand or estate in to upon or in respect of the said Flat, whether by way of sale, exchange, let, lease, tenancy, *lis pendens*, lien, mortgage, charge, maintenance, license, gift, inheritance, share, possession, easement, trust, bequest, possession, agreement, assignment and/or other encumbrances as stated above of whatsoever nature or otherwise howsoever are hereby requested to intimate the undersigned in writing at the address mentioned below of any such claims accompanied with all necessary and supporting documents within 07 (Seven) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no such claim and/or that such the said claims, if any, have for all intents and purposes been waived and/or abandoned.

SCHEDULE OF THE SAID PROPERTY:

All the right, title, share and interest into and upon 5 fully paid-up shares of face value Rs. 50 each bearing distinctive number 231 to 235 (both inclusive) comprised in share certificate number 50 issued by The Divyang Co-operative Housing Society Ltd. and all the beneficial right, title and interest in to and upon the said Residential Flat No. 53 admeasuring 850 sq. ft. or thereabouts situated on the 6th floor, of the building known as "Divyang" standing on the said land being Plot Nos. 9 and 10, JJ Charitry Trust, Colaba Causeway, bearing C.S. No.338/3 and 337/1 of Colaba Division, Mumbai 400005. The said Shares, the said Flat appurtenant thereto are hereinafter referred to collectively as the "said Flat".

Dated this 6th day of July, 2021 Sd/- Vashi and Vashi Advocates & Solicitors 3, Wadia Building, Floor 1, 17/19, Dalal Street, Fort, Mumbai 400001 communicate@vashi.in

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating title of **GSC GLASS PRIVATE LIMITED** having its registered office at 802, Arjun Nagar Bhisam Pitamah, New Delhi - 110003, India ("the Company") as the lessee of Maharashtra Industrial Development Corporation ("MIDC") in respect of the property more particularly described in the SCHEDULE hereunder written ("the Property") as our client is negotiating to acquire the leasehold rights from the Company after obtaining permission of MIDC.

All persons having any share, claim, right, title, interest, objection, estate or demand whatsoever into, upon or in respect of the Property and/or any portion thereof including by way of sale, share, conveyance, acquisition, succession, right of way, occupation, family arrangement, settlement, attachment, reservation, outstanding dues, right of development, right to utilize development potential, FSI consumption, partition, transfer, exchange, assignment, mortgage, hypothecation of receivables, guarantee, charge, gift, trust, maintenance, inheritance, claim, possession, let, lease, sub-lease, share, tenancy, sub tenancy, lien, *lis pendens*, license, easement, devise, bequest, encumbrance, covenant or beneficial right / interest under any trust, right of prescription or preemption or under any agreement / writing / document or other disposition or under any decree, order or award passed by any court or authority or otherwise claiming howsoever including by operation of law (collectively, "Claims") are hereby requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned having office at Khaitan & Co, Advocates at One World Centre, Tower 1, 13th floor, Elphinstone Road, Mumbai 400 013 within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant/s has / have relinquished such Claims and/or waived their right to exercise such Claims and Claims, if any, shall be treated as not being binding on our client and the Company.

SCHEDULE

[Description of the Property]

All that piece and parcel of Land bearing plot no R-51 admeasuring 4050 square meters and R-52 admeasuring 4050 square meters, aggregating to 8100 square meters, situated in Trans Thane Creek Industrial Area within the village limits of Telavali and within the limits of Navi Mumbai Municipal Corporation, Taluka and Registration Sub-district Thane, District and Registration District Thane, Thane Belapur Road, Navi Mumbai -400701, Maharashtra, India and bounded as under:-

On or towards the North by : Plot No R-50;
On or towards the South by : Plot No R-53;
On or towards the East by : Road;
On or towards the West by : Part Plot No R-45 and Plot No R-66, R-67 and R-68;

Dated this 06 day of July, 2021. For Khaitan & Co Sd/- Harsh Parikh Partner

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Suresh Lalchand Sisodia, owner of office premises situated at B/603, 'Trade World', 'New Trade World Premises Cooperative Society Limited, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai- 400 013 along with one car parking space, died on 07.05.2021.

Mr. Vivek Sisodia son of Late Mr. Suresh Lalchand Sisodia, Nominee & legal heir, is claiming the share of deceased in the property. All persons having any claims/objections in respect of the aforesaid office premises as and by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, possession, tenancy, occupation, lease, lien, easement, license or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing to the undersigned within a period of Fifteen days from the date of publication hereof.

Dated on this 6th day of July, 2021 at Mumbai.

Vivek Sisodia,
10, Sumer Kendra, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400018, Tel: 9967687469, Email: sisodiaexports@gmail.com

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that we are investigating title of **GSC GLASS PRIVATE LIMITED** having its registered office at 802, Arjun Nagar Bhisam Pitamah, New Delhi - 110003, India ("the Company") as the lessee of Maharashtra Industrial Development Corporation ("MIDC") in respect of the property more particularly described in the SCHEDULE hereunder written ("the Property") as our client is negotiating to acquire the leasehold rights from the Company after obtaining permission of MIDC.

All persons having any share, claim, right, title, interest, objection, estate or demand whatsoever into, upon or in respect of the Property and/or any portion thereof including by way of sale, share, conveyance, acquisition, succession, right of way, occupation, family arrangement, settlement, attachment, reservation, outstanding dues, right of development, right to utilize development potential, FSI consumption, partition, transfer, exchange, assignment, mortgage, hypothecation of receivables, guarantee, charge, gift, trust, maintenance, inheritance, claim, possession, let, lease, sub-lease, share, tenancy, sub tenancy, lien, *lis pendens*, license, easement, devise, bequest, encumbrance, covenant or beneficial right / interest under any trust, right of prescription or preemption or under any agreement / writing / document or other disposition or under any decree, order or award passed by any court or authority or otherwise claiming howsoever including by operation of law (collectively, "Claims") are hereby requested to make the same known in writing along with supporting documents to the undersigned having office at Khaitan & Co, Advocates at One World Centre, Tower 1, 13th floor, Elphinstone Road, Mumbai 400 013 within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be deemed that the claimant/s has / have relinquished such Claims and/or waived their right to exercise such Claims and Claims, if any, shall be treated as not being binding on our client and the Company.

SCHEDULE

[Description of the Property]

All that piece and parcel of Land bearing plot no R-51 admeasuring 4050 square meters and R-52 admeasuring 4050 square meters, aggregating to 8100 square meters, situated in Trans Thane Creek Industrial Area within the village limits of Telavali and within the limits of Navi Mumbai Municipal Corporation, Taluka and Registration Sub-district Thane, District and Registration District Thane, Thane Belapur Road, Navi Mumbai -400701, Maharashtra, India and bounded as under:-

On or towards the North by : Plot No R-50;
On or towards the South by : Plot No R-53;
On or towards the East by : Road;
On or towards the West by : Part Plot No R-45 and Plot No R-66, R-67 and R-68;

Dated this 06 day of July, 2021. For Khaitan & Co Sd/- Harsh Parikh Partner

PLASTIBLENDS INDIA LIMITED
CIN : L25200MH1991PLCO59943

Regd. Office : Fortune Terraces, A-Wing, 10th Floor, Opp. Citi Mall, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053, Maharashtra, India.
Tel : +91 22-26736468/69 | Fax : +91 22-26736808 |
E-mail : pbj@kolsitegroup.com | Website : www.plastiblends.com

NOTICE OF 30

